

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील
“सचिव,गट-अ” या संवर्गातील अधिकाऱ्यांची
दि.१.१.२००१ ते दि.१.१.२०१० या कालावधीतील
तात्पुरती सामायिक ज्येष्ठता सूची.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक : विज्येसू-२०१४/प्र.क्र.८७/आस्था-२,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १४ फेब्रुवारी, २०१७

वाचा : सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक - एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२,
दि.२१.१०.२०११.

शासन परिपत्रक

मराठी भाषा विभागाच्या निर्मितीनंतर या विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालयातील सचिव या गट-अ राजपत्रित अधिकाऱ्यांची सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दि.२१.१०.२०११ मधील तरतुदीनुसार दि.१.१.२००१ ते दि.१.१.२०१० या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करावयाची आहे. त्यानुसार दि.१.१.२००२ ते दि.१.१.२००७ ची तात्पुरती ज्येष्ठतासूची परिशिष्ट - “अ” अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे. सचिव पद दि.१.१.२००१ रोजी तसेच सन २००८ ते सन २०१० या कालावधीत रिक्त होते.(सदर कालावधीत रिक्त पदाचे कामकाज कार्यभाराने सुरु होते.)

२. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक व त्यासोबतची ज्येष्ठतासूची संबंधित अधिकाऱ्यांच्या (सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी. तसेच सदर ज्येष्ठतासूचीत काही आक्षेप / त्रुटी असतील तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्याकडे निवेदन सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. त्याचप्रमाणे पंधरा दिवसांच्या कालावधीत प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या निवेदनांतील वस्तुस्थिती सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी त्या अधिकाऱ्यांचे सेवापुस्तक व अन्य उपलब्ध अभिलेखावरून तपासून कार्यालयाच्या अभिप्रायासह या विभागाकडे १५ दिवसांच्या आत कळवावे म्हणून त्याची पडताळणी करून

ज्येष्ठतासूचीत आवश्यक ते बदल करणे शक्य होईल. विहित कालावधीत आक्षेप / माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठतासूचीत नमूद केलेला तपशील बरोबर असल्याचे गृहीत धरुन अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येईल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०२१४१५४९१६१६३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नंदा मा.राऊत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
२. संबंधित अधिकारी (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत).
३. निवड नस्ती.

प्रपत्र - अ

सचिव, गट-अ या संवर्गाची दि.१.१.२००२ ते दि.१.१.२००७ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग (नियुक्तीनंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्म तारीख	सचिव पदावरील नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / पदोन्नतीने)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
१	१	श्री.ज.बा.सकपाळ	अ.जा.	१.६.१९४९	३१.१.२००१	म.लो.आ.	३१.१.२००१	३१.५.२००७	एम.ए.	--